

Ref. No.: TTL/COSEC/SE/2025-26/58

October 18, 2025

BSE LimitedPhiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,

Mumbai- 400001, India. **Scrip Code: 544028**

Dear Sir / Madam,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051, India.

Trading symbol: TATATECH

Subject: Newspaper Advertisement- Financial Results for quarter and half year ended September 30, 2025

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published in Financial Express (English) and Loksatta (Marathi) today, relating to financial results for quarter and half year ended September 30, 2025.

This will also be posted on the Company's website www.tatatechnologies.com.

This is for your information and records.

For Tata Technologies Limited

Vikrant Gandhe
Company Secretary and Compliance Officer

Encl: as above

Tata Technologies Limited
Plot No 25, Rajiv Gandhi Infotech Park | Hinjawadi, Pune 411057 | India
Tel: +91 20 6652 9090 | Fax: +91 20 6652 9035
CIN L72200PN1994PLC013313

Email: investor@tatatechnologies.com
Website: www.tatatechnologies.com

FINANCIAL EXPRESS



Place: Noida

Date: October 17, 2025

SOLARWORLD ENERGY SOLUTIONS LIMITED

Registered Office: 501, Padma Palace, 86, Nehru Place, South Delhi, New Delhi - 110019, Delhi, India Corporate Office: 3rd Floor, Left Wing, Plot No. A 45-50, Sector-16, Noida - 201301, Uttar Pradesh, India Tel.: 91-120-4269273, Website: www.worldsolar.in, E-mail: support@worldsolar.in Corporate Identity Number: U15100DL2013PLC255455

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

The Board of Directors of the Company, at the meeting held on October 17, 2025, approved the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025 ("Financial Results").

The Unaudited Financial Results along with the Limited Review Report, have been hosted on the Company's website at www.worldsolar.in and can be accessed by scanning the QR Code.

Note: The above intimation is in accordance with Regulation 47(1) read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

> For and on behalf of the Board Solarworld Energy Solutions Limited

Kartik Teltia **Managing Director** DIN: 06610105

For more information

please scan:

360 ONE PORTFOLIO MANAGERS LIMITED

CIN: U74120MH2011PLC219930 Regd. Office: 360 ONE Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013, **Tel:** (91-22) 4876 5600; **Fax:** (91-22) 4341 1895 Email id: secretarial@360.one | https://www.360.one/wealth-management/portfolio-managers

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

360 ONE PORTFOLIO MANAGERS LIMITED ("the Company") hereby informs that the unaudited Financial Results for the guarter and half year ended September 30, 2025 ("Results") have been reviewed and approved by the Board at their meeting held on Thursday, October 16, 2025 and the Limited Review has been carried out by S.R. Batliboi & Co. LLP, Chartered Accountants, the Statutory Auditors of the Company.

In compliance with the provisions of Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time), the full format of the Results along with the Limited Review Report is available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com and on the Company's website at https://www.360.one/wealth/portfolio-managers The same can also be accessed by scanning the Quick Response Code.

Additionally, pursuant to the SEBI circular dated June 05, 2025, which grants relaxation from certain provisions of Regulation 58(1)(b) of the SEBI LODR Regulations, the Annual Report for the financial year 2024-25 is available online. The Annual Report can be downloaded from the link https://bit.ly/41vINUL and the same is also available on the Company's website i.e. https://www.360.one/wealth/portfolio-managers.

> For and on behalf of the Board of Directors of 360 ONE Portfolio Managers Limited

> > Sd/-

wealth

Yatin Shah Director DIN:03231090



Scan the QR code to view Financial

Results on Website of BSE Limited

Scan the QR code to view Financial

Results on Website of the Company

Place: Mumbai **Date:** October 16, 2025



THE BIGGEST CAPITAL ONE CAN POSSESS KNOWLEDGE

INANCIAL EXPRESS



POLYCAB

POLYCAB INDIA LIMITED

Registered Office: Unit 4, Plot Number 105, Halol Vadodara Road, Village Nurpura, Taluka Halol, Panchmahal, Gujarat 389350 Corporate Office: #29, The Ruby, 21st Floor, Senapati Bapat Marg, Tulsi Pipe Road, Dadar (West), Mumbai - 400028 CIN: L31300GJ1996PLC114183; Tel.: +91 22 67351400; Website: www.polycab.com; E-mail: shares@polycab.com

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2025

(₹ Million, except per share data)

Date: October 17, 2025

Place: Pune

	Quarter ended			Six months ended		
Particulars Particulars	30 Sep 25	30 Jun 25	30 Sep 24	30 Sep 25	30 Sep 24	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
Total Income from operations	65,226.44	59,859.21	55,745.79	1,25,085.65	1,03,310.14	
Net profit for the period before tax	9,210.01	8,005.87	5,903.47	17,215.88	11,237.15	
Net profit for the period after tax	6,929.59	5,996.96	4,452.08	12,926.55	8,468.27	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	6,955.36	5,902.53	4,443.47	12,857.89	8,367.91	
Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	1,505.30	1,505.06	1,503.89	1,505.30	1,503.89	
Reserves as shown in the Audited Balance Sheet	96,745.99					
Earnings Per Share (Face value of ₹ 10/- each) #						
a) Basic	45.54	39.36	29.25	84.90	55.60	
b) Diluted	45.46	39.21	29.14	84.61	55.40	

not annualised

Notes

- 1) The above consolidated financials results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 17 Oct 2025.
- 2) Additional information of standalone financial results are as follows:

(₹ Million) **Quarter ended** Six months ended 30 Sep 25 30 Jun 25 30 Sep 24 30 Sep 25 30 Sep 24 **Particulars** Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited 57,868.60 54,436.27 1,21,775.14 1.01.048.30 Total Income from Operations 63,906.54 7,562.43 5,708.67 16,524.73 10,856.03 Net profit for the period before tax 8,962.30 Net profit for the period after tax 5,678.25 4,306.47 12,426.24 6,747.99 8,183.15

3) The above is an extract of the detailed format of quarterly/yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. For full format of the quarterly/yearly financial results, visit Stock Exchanges website (www.bseindia.com, www.nseindia.com), Company website (www.polycab.com) or scan below QR code.





For and on behalf of the Board Inder T. Jaisinghani Chairman & Managing Director DIN: 00309108



TATA TECHNOLOGIES TATA TECHNOLOGIES LIMITED

(c) /tatatechnologies

Regd Office: Plot No 25, Rajiv Gandhi Infotech Park, Hinjawadi, Pune, India - 411 057 CIN: L72200PN1994PLC013313 • Website: www.tatatechnologies.com

in /Tata Technologies

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025 ₹ in crore (except per share data)

Quarter ended

Half year ended Quarter ended September 30. September 30.

Sr. No.	Particulars	September 30, 2025	September 30, 2025	September 30, 2024
1959		Unaudited	Unaudited	Unaudited
1)	Revenue from operations	1,323.33	2,567.62	1,296.45
2)	Net Profit for the period before tax including share of profit of equity accounted investee	225.87	458.42	217.48
3)	Net Profit for the period after tax	165.50	335.78	157.41
4)	Total comprehensive income for the period	218.22	465.97	230.45
5)	Equity share capital (face value of ₹2 each)	81.14	81.14	81.13
6)	Earnings per share (EPS) (not annualized for interim periods)			
	(a) Basic EPS	4.08	8.27	3.88
	(b) Diluted EPS	4.08	8.27	3.87

- The unaudited consolidated interim results and the unaudited standalone interim results were reviewed and recommended by the Audit Committee on October 17, 2025 and approved by the Board of Directors at its meeting held on October 17, 2025. The Statutory Auditors have reviewed the interim financial results for the quarter and half year ended September 30, 2025 and have issued an unmodified opinion on the same.
- 2] These interim financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standard Rules), 2015 (as amended) and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.
- 3] On September 13, 2025, the Holding Company, through it's wholly owned subsidiary, Tata Technologies Pte Ltd, Singapore has entered into a definitive agreement to acquire 100% equity shares of Es-Tec GmbH, Germany and its subsidiaries (collectively called the Es-Tec Group) for a total cash consideration up to € 75 million. The ES-Tec group is into the business of high end automotive engineering services with deep know-how in ADAS, Connected Driving, and Digital Engineering. The closing of the transaction is subject to meeting of certain regulatory clearances, which are in progress and expected to be completed by December 31, 2025.
- 4] Tata Motors Ltd, the Holding Company of Tata Technologies Ltd, had in August 2024, submitted a composite scheme of arrangement for de-merger of its commercial and passenger vehicle businesses into two listed entities. Post-demerger, the passenger vehicles arm will be renamed Tata Motors Passenger Vehicles Ltd (TMPVL) which will become the Holding Company of Tata Technologies Ltd. The NCLT has approved the arrangement to take effect from October 01, 2025.
- 5] Extracts of unaudited standalone financial results for quarter ended and half year ended September 30, 2025

(₹ in crore) Half year ended Quarter ended Quarter ended September 30, Sr. **Particulars** September 30, September 30, 2025 2025 2024 No. Unaudited Unaudited Unaudited Revenue from operations 796.46 1,537.27 793.93 Profit before tax 178.44 502.83 166.38 Net profit for the period 133.30 412.81 122.28 Total comprehensive income for the period 132.44 411.12 121.57

6] The above is an extract of the full format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of consolidated and standalone results of the Company are available on the Company's website (www.tatatechnologies.com/in), and also on the website of the BSE Limited, (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited, (www.nseindia.com), where the shares of the Company are listed.



For and on behalf of the Board of Directors

Warren Harris Chief Executive Officer and Managing Director DIN: 02098548

Adfactors 518/25



Regd. Office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000 • Fax: 022-2204 2268 • E-mail: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2025

(₹ in crore, except per share data)

	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	
Particulars	30th September, 2025	30th September, 2025	30th September, 2024	
Value of Sales & Services (Revenue)	283,548	556,800	258,027	
Less: GST Recovered	24,650	49,242	22,546	
Revenue from Operations	258,898	507,558	235,481	
Profit Before Tax	29,124	66,270	25,037	
Profit After Tax	22,146	52,827	19,101	
Share of Profit/(Loss) of Associates and Joint Ventures	(54)	48	222	
Profit After Tax and Share of Profit/(Loss) of Associates and Joint Ventures	22,092	52,875	19,323	
Total Comprehensive Income (Net of Tax)*	17,952	49,086	17,817	
Paid up Equity Share Capital, Equity Shares of ₹ 10/- each	13,532	13,532	6,766	
Other Equity excluding Revaluation Reserve **	8			
Earnings per Equity Share (in ₹) (Face value of ₹ 10/- each)	h dan Maria		20170	
Basic (in ₹)	13.42	33.37	12.24	
Diluted (in ₹)	13.42	33.37	12.24	

Includes share of Non-Controlling Interest

** Other Equity excluding Revaluation Reserves for the year ended as on 31st March, 2025 was

Notes: 1. In accordance with the 'Ind AS 33 - Earnings per Share', the figures of Earnings per Share for the quarter and half year ended 30th September, 2024 have been restated to give effect to the allotment

of bonus shares (allotted on 29th October, 2024). 2. The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meetings held on 17th October, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.

3. Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows:

(₹ in crore) Half Year Ended Quarter Ended Quarter Ended **Particulars** 30th 30th 30th September, 2025 September, 2025 September, 2024 Value of Sales & Services (Revenue) 136,350 263,685 140,148 Less: GST Recovered 5.740 11,706 6.094 Revenue from Operations 130,610 251,979 134,054 10,214 Profit Before Tax 11,592 31,898 7,713 **Profit After Tax** 9,129 27,033 22,851 Total Comprehensive Income (Net of Tax) 4.811 7,862

4. The above is an extract of the detailed format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2025, filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.


The full format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2025, are available on the Stock Exchanges' websites (www.bseindia.com / www.nseindia.com), Company's web page https://www.ril.com/investor/resource-center/corporate-announcements and can also be accessed by scanning the following Quick Response Code.



For Reliance Industries Limited

Mukesh D. Ambani Chairman & Managing Director

www.ril.com



Date: 17th October, 2025

🖏 कार्यालयाचे नाव : चिपळूण नगर परिषद, ता. चिपळुण, जि. रत्नागिरी

ई-निविदा मागविणारी सूचना क्र. ७३ सन २०२५-२६

चिपळूण नगर परिषदेकडील **ई-निविदा सूचना क्रमांक ७३ सन २०२५** २६ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे या योजनेंतर्गत चिपळूण नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांसाठी योग्य त्य कंत्राटदारांकडून ई-निविदा प्रणालीद्वारे **ई-निविदा** मागविण्यात येत आहेत. सदर निविदाबाबतचा सविस्तर तपशील, अटी व शर्ती महाराष्ट्र शासनाचे https://www.mahatenders.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक १८.१०.२०२५ रोजीपासून पाहावयास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे निविदा सादर करण्याची अंतिम तारीख **दिनांक २७.१०.२०२५ रोजीपर्यंत** सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत राहील.

दिनांक: १७.१०.२०२५

Date: 16th October, 2025

...मागील पानावरून पुढे

स्वाक्षरी/-प्रशासक तथा मुख्याधिकारी चिपळूण नगर परिषद

ई-जाहीर निविदा 🎳 कार्यालयाचे नाव : चिपळूण नगर परिषद, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी

ई-निविदा मागविणारी सुचना क्र. ७४ सन २०२५-२६

चिपळूण नगर परिषदेकडील **ई-निविदा सूचना क्रमांक ७४ सन** २०२५-अल्पसंख्याकबहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम **राबविणे या योजनेंतर्गत** चिपळूण नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांसाठी योग्य त्या कंत्राटदारांकडन ई-निविदा प्रणालीद्वारे **ई-निविदा** मागविण्यात येत आहेत. सदर निविदाबाबतचा सविस्तर तपशील, अटी व शर्ती महाराष्ट्र शासनाचे https://www.mahatenders.gov.in/ या संकेतस्थळावर **दिनांक १८.१०.२०२५ रोजीपासून** पाहावयास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख **दिनांक २७.१०.२०२५ रोजीपर्यंत** सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत राहील दिनांक: १७.१०.२०२५

> प्रशासक तथा मुख्याधिकारी चिपळूण नगर परिषद

नेटवर्क टेक्नोलॉजी विभाग, भारतीय स्टेट बँक, ग्लोबल आयटी- सेंटर सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४

भारएफपी क्र. SBI/GITC/NWTech/२०२५–२६/१३९६ डोमेन नेम सिस्टम (DNS) सोल्यूशनच्या खरेदीसाठी भारतीय स्टेट बँक पात्र बोलीदारांकडून बोर्ल नागवत आहे. अधिक तपशीलांसाठी, कृपया <u>https://www.sbl.co.ln</u> या ठिकाणी 'प्रोक्यूरमेंत न्यूज' येथे व ई– प्रोक्यूरमेंट एजन्सी पोर्टल <u>https://etender.sbi/SBI/</u> येथे भेट द्या. आरएफपी डाऊनलोड करण्याची सरुवात : दिनांक १८.१०.२०२५ पासन

बोली सादर करण्याचा अंतिम दिनांक व वेळ : दिनांक १८.११ २०२५ दुपारी ३.३० पर्यंत

शिवाजीनगर शाखा, पुण फोन : ७०३०९२४१२ँ९ ईमेल: brmgr43@mahabank.co.in. bom43@mahabank co in

अपेंडिक्स IV ॲक्ट रूल ८(१) अंतर्गतो

ज्याअर्थी खाली सही करणार **बँक ऑफ महाराष्ट्रचे** अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्यूरिटायझेशन ॲंण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनेंन्शिअल ॲसेटर्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार **सौ. सुनिता अशोक थोरात आणि श्री. अशोक रावसाहेब थोरात** यांन **दि. ०६/०८/२०२५** रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नम् केलेली बँकेला येणे असलेली रक्कम **रु. २७,८०,९३२/- (रुपये सत्तावीस लाख ऐंशी** हजार नऊशे बत्तीस फक्त) अधिक त्यावरील करारानुसार होणारे व्याज, दि ०६/०८/२०२५ पासूनच्या मासिक येण्यासहीत तसेच दंडात्मक व्याज, किंमत आणि खर्च, अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून मिळालेल्या ६० दिवसांच्य आत परत करावी

कर्जदार **सौ. सुनिता अशोक थोरात आणि श्री. अशोक रावसाहेब थोरात** सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीर देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रुल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली नमूद केलेल्या मालमत्तेच दि. १६/१०/२०२५ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सद् मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **बँक ऑफ महाराष्ट्र शिवाजीनगर शाखा** यांना वर नमद केलेल्या येणे असलेल्या रकमेन्या अधीन राहील सूरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्य

सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे. सदर नोटीस ही प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात येते. कोणत्याही प्रकारच्य स्पष्टीकरणासाठी मळ इंग्रजी नोटीस ग्राह्य धरली जाईल

रहिवासी फ्लॅट नं. ७०१ च्या सर्वसामाईक भागाचे समतुल्य गहाणखत – ७ वा मजला, क्षेत्रफळ ३४१७ चौ. मी. (चटई) आणि मोकळ्या बाल्कनीचे क्षेत्रफळ ३.३७ चौ. मी., विंग बी, पनामा पार्क स्कीम, पोरवाल रोड, स. नं. २८५/१, लोहगाव पूणे ४९१०४७. सौ. सनिता अशोक थोरात आणि श्री. अशोक रावसाहेब थोरात यांच्या नावावर मालमत्त (मोठी जमीन) . **चतुःसीमा : पूर्वेस –** श्री. भागीनाथ फुंदे आणि कारीया यांची मालमत्ता दक्षिणेस : श्री. भागीनाथ फुंदे आणि कारीया यांची मालमत्ता, पश्चिमेस - सर्व्हे नं २८५/१ चा उर्वरीत भाग, **उत्तरेस –** साबळेराम खंड्र निंबाळकर आणि जनार्दन निंबाळक[,]

दिनांक : १६/१०/२०२५ अधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, शिवाजीनगर शाखा



CIE AUTOMOTIVE INDIA LIMITED [CIN: L27100PN1999PLC245720]

Registered Office: G Block, Bhosari Industrial Estate, Near BSNL office, Bhosari, Pune - 411026

Website: www.cie-india.com; E-mail: contact.investors@cie-india.com Tel: +91 22 62411031; Fax: +91 22 62411030

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS - QUARTER AND NINE MONTHS ENDED 30TH SEPTEMBER. 2025

The Board of Directors of the Company at their meeting held on 16th October, 2025 approved the Unaudited Financial Results (Standalone and consolidated) of the Company for the Quarter and nine months ended 30th September, 2025.

The Results, along with Limited Review Reports have been published on the Company's website at https://www.cie-india.com/periodic-public- information8.html#Quarterly-Finacial-Results and can be accessed by scanning the following QR Code:



For CIE Automotive India Limited

Pankaj V Goyal

Place: Pune Company Secretary, Chief Compliance Officer and Head - Legal Note:- The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

कार्यकारी अभियता, प्रधानमंत्री ग्रामसंडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जळगांव

जाहीर ई-निविदा सुचना क्रमांक-जळगांव १ व २/२०२५-२०२६ (द्वितीय प्रसारण) **जळगांव जिल्ह्यातील** मुख्यमंत्री ग्रामसडक योजना-३ **संशोधन व**

विकास (R&D) अंतर्गत रस्ते दर्जोन्नती व ५ वर्षे देखभाल दुरूस्तीच्या एकुण ०२ पॅकेजेस (०९ कामे, एकुण अंदाजित किंमत रक्कम रू. ५४७१.५८ लक्ष) ई-निविदा मागविण्यात येत आहे.

सदर कामांची बी१, ई-निविदा https://www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर **दि. २०/१०/२०२५** पासुन उपलब्ध होईल.

ई-निविदा सुचना क्र.	एकुण कामे	एकत्रित अंदाजित किंमत
१ व २/२०२५-२०२६	9	रू. ५४७१.५८ लक्ष

सही / - (संजय राठोड) कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसङक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था. जळगाव

कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसंडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जळगाव

जाहीर ई-निविदा सूचना क्रमांक-जळगांव ३ व ४/२०२५-२०२६

जळगांव जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना **आशियाई विकास** बँक अर्थसहाय्य (ADB Loan-4097) अंतर्गत पुलाचे बांधकाम व ५ वर्षे देखभाल दुरूस्तीच्या एकुण ०३ पॅकेजेस (०३ कामे) एकुण अंदाजित किंमत रक्कम रू.

१५४ २५ लक्ष ई- निविदा मागविण्यात येत आहे. सदर कामांची बी २, ई-निविदा https://www.mahatenders.gov.in या तेत्रमार्डटतर **टि २०/१०/२०२५** गामन उगलका होईल

111110011111111111111111111111111111111	1 0 1 (1 - 1 () ()	** 1.			
ई-निविदा सुचना क्र.	एकुण कामे	एकत्रित अंदाजित किंमत			
३ व ४/२०२५-२०२६	ş	रू. १५४.२५ लक्ष			
	सही/ – (संजय राठोड)				
कार्यकारी	। अभियंता 🛚 प्र	धानमंत्री ग्रामसङ्क योजना			

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जळगाव



TATA TECHNOLOGIES TATA TECHNOLOGIES LIMITED

Regd Office: Plot No 25, Rajiv Gandhi Infotech Park, Hinjawadi, Pune, India - 411 057 CIN: L72200PN1994PLC013313 • Website: www.tatatechnologies.com



in /Tata Technologies

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025 ₹ in crore (except per share data) Quarter ended Half year ended Quarter ended **Particulars** September 30, September 30, September 30, 2025 2025 2024 Unaudited Unaudited Unaudited 1.323.33 2,567.62 1.296.45 Revenue from operations Net Profit for the period before tax including share 217.48 225.87 458.42 of profit of equity accounted investee Net Profit for the period after tax 165.50 335.78 157.41 Total comprehensive income for the period 218.22 465.97 230.45 5) Equity share capital (face value of ₹2 each) Earnings per share (EPS) (not annualized for interim periods)

4.08

4.08

8.27

8.27

Notes: 1] The unaudited consolidated interim results and the unaudited standalone interim results were reviewed and recommended by the

(a) Basic EPS

(b) Diluted EPS

2)

(c) /tatatechnologies

- Audit Committee on October 17, 2025 and approved by the Board of Directors at its meeting held on October 17, 2025. The Statutory Auditors have reviewed the interim financial results for the quarter and half year ended September 30, 2025 and have issued an unmodified opinion on the same. 2] These interim financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under
- Section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standard Rules), 2015 (as amended) and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. On September 13, 2025, the Holding Company, through it's wholly owned subsidiary, Tata Technologies Pte Ltd, Singapore has
- entered into a definitive agreement to acquire 100% equity shares of Es-Tec GmbH, Germany and its subsidiaries (collectively called the Es-Tec Group) for a total cash consideration up to € 75 million. The ES-Tec group is into the business of high end automotive engineering services with deep know-how in ADAS, Connected Driving, and Digital Engineering. The closing of the transaction is subject to meeting of certain regulatory clearances, which are in progress and expected to be completed by December 31, 2025.
- Tata Motors Ltd, the Holding Company of Tata Technologies Ltd, had in August 2024, submitted a composite scheme of arrangement for de-merger of its commercial and passenger vehicle businesses into two listed entities. Post-demerger, the passenger vehicles arm will be renamed Tata Motors Passenger Vehicles Ltd (TMPVL) which will become the Holding Company of Tata Technologies Ltd. The NCLT has approved the arrangement to take effect from October 01, 2025.
- 5] Extracts of unaudited standalone financial results for quarter ended and half year ended September 30, 2025

(₹ in crore) Quarter ended Half year ended Quarter ended

3.88

3.87

		additor crided	rian year chaca	additor crided				
Sr. No.	Particulars	September 30, 2025	September 30, 2025	September 30, 2024				
		Unaudited	Unaudited	Unaudited				
a)	Revenue from operations	796.46	1,537.27	793.93				
b)	Profit before tax	178.44	502.83	166.38				
c)	Net profit for the period	133.30	412.81	122.28				
d)	Total comprehensive income for the period	132.44	411.12	121.57				
61 7	The above is an outreet of the full formet of Financial Depute filed with the Stock Evaborace under Begulation 22 of the SEDI/Lieting							

The above is an extract of the full format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of consolidated and standalone results of the Company are available on the Company's website (www.tatatechnologies.com/in), and also on the website of the BSE Limited, (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited, (www.nseindia.com), where the shares of the Company are listed.



Warren Harris ${\sf ChiefExecutive\,Officer\,and\,Managing\,Director}$ DIN: 02098548

For and on behalf of the Board of Directors

Adfactors 518/25

🗗 HDFC BANK एचडीएफसी बँक लिमिटेड

Date: October 17, 2025

Place: Pune

लिलाव विक्री सूचना

अनु. क्र.	कर्जदार/गहाणदार/हमीदार/कायदेशीर वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी (ज्ञात वा अज्ञात) निष्पादक, प्रशासक, उत्तराधिकारी आणि अभिहस्तांतरी यांचे नाव	एकुण थकबाकी रक्कम रू. (सुरक्षाठेवीसह)	सुरक्षापोटी स्थावर मालमत्तेचे वर्णन (१ स्क्वे. मी. १०.७६ स्क्वे. फूट इतका आहे)	 श. राखीव किंमत (रू.) इसारा अनामत रक्कम (रू.) ताबा प्रकार 	पाहणी करण्याची तारीख व वेळ	निविदा सादर करण्याची शेवटची तारीख	निविदा उघडण्याची तारीख, वेळ व ठिकाण
	(y)	(बी)	(सी)	(륑)	(ई)	(एफ)	(जी)
38.	कर्जदार/गहाणदार: श्री. जगदाळे संतोष तुकाराम (कर्जदार) आणि श्रीमती जाधव संध्या प्रकाश (सह-कर्जदार व पत्नी) तसेच श्री. जगदाळे संतोष तुकाराम ह्यात नसल्यामुळे त्यांनी नेमून दिलेले इतर ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारस, कायदेशीर प्रतिनिधी, उत्तराधिकारी		प्लॉट क्रमांक ०७, आर एस क्रमांक ३२०/२/१, साई बाबा मंदिराजवळ, सातारा –४१५००४. क्षेत्रफळ अंदाजे १७६.५७ चौ. मीटर (१९००.५८ चौ. फूट) एकूण भागापैकी उत्तरेकडील भागाचे एरिया क्षेत्रफळ अंदाजे ४५५.३९ चौ. मीटर	i. रू. १०,६५,०००/- ii. रू. १,०६,५००/- iii. प्रत्यक्ष	१३ नोव्हेंबर २०२५ (सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.००)	२४ नोव्हेंबर २०२५ (सायं. ५ पर्यंत)	२५ नोव्हेंबर २०२५ (सकाळी १०:४५) (सातारा कार्यालय)
३ ५.	कर्जदार/गहाणदार: श्रीमती पाटील स्वाती अधिक (कर्जदार) आणि श्री. पाटील अधिक प्रल्हाद (सह-कर्जदार व पती) तसेच श्रीमती पाटील स्वाती अधिक हयात नसल्यामुळे त्यांनी नेमून दिलेले ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारस, कायदेशीर प्रतिनिधी, उत्तराधिकारी	३१ ऑगस्ट २०२२	फ्लॅट क्रमांक एफ-१, पहिला मजला, आकार रेसिडेन्सी, गणराज गृहनिर्माण सोसायटी भवन, विद्यानगर, फायनल प्लॉट क्रमांक १०३४७ +१०३४८, मिरज, सांगली, कार्पेट एरिया क्षेत्रफळ अंदाजे ४७.४० चौ.मी. (५१०.२० चौ.फूट) आणि बिल्टअप एरिया क्षेत्रफळ अंदाजे , ४४.६० चौ.मी. (४८०.०७ चौ.फूट) सुपर एरिया बिल्टअप क्षेत्रफळ ६०.५० चौ.मी. (६५१.२१ चौ.फूट)	i. रू. १५,२०,०००/- ii. रू. १,५२,०००/- iii. प्रत्यक्ष	१४ नोव्हेंबर २०२५ (सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.००)	२४ नोव्हेंबर २०२५ (सायं. ५ पर्यंत)	२६ नोव्हेंबर २०२५ (दु. ३:००) (सांगली कार्यालय)
३ ६.	कर्जदार/गहाणदार: श्री. पाटील मानिसंग हिंदुराव आणि श्रीमती पाटील मधुरिमा मानिसंग	रु. १६,११,६०६/- ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत*	फ्लॅट क्रमांक २०४, दुसरा मजला, महाभद्र रेसिडेन्सी, आर.एस. क्रमांक ७७/१, वॉर्ड ए, नर्मदा पार्क, इंगवले कॉलनी, गाव बालिंगे, फुलेवाडी, तालुका करवीर, कोल्हापूर. कार्पेट एरिया क्षेत्रफळ अंदाजे ३०.४५ चौ. मीटर (३२७.६४ चौ. फूट) आणि बंदिस्त बाल्कनी एरिया क्षेत्रफळ अंदाजे २.९४ चौ. मीटर (३१.६४ चौ. फूट) आणि संलग्न बाल्कनी क्षेत्रफळ अंदाजे ३.८१ चौ. मीटर (४१.०१ चौ. फूट)	i. रू. १४,६९,०००/- ii. रू. १,४६,९००/- iii. प्रत्यक्ष	१४ नोव्हेंबर २०२५ (सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.००)	२४ नोव्हेंबर २०२५ (सायं. ५ पर्यंत)	२६ नोव्हेंबर २०२५ (सं. ५:००) (कोल्हापूर कार्यालय)
30.	कर्जदार/गहाणदार: श्री. शिंदे सुरेश मारुती आणि श्रीमती शिंदे वैशाली सुरेश	रु. २४,८१,९४२/- ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत*	प्लॉट क्रमांक १८, गट क्रमांक ८६४/२, अलीपूर रोड, बार्शी, सोलापूर क्षेत्रफळ अंदाजे ९२.२० चौ. मीटर (९९२.४३ चौ. फूट) तळमजल्याचे क्षेत्रफळ अंदाजे ४२.०८ (म्हणजे ४५२.९४) आणि सोबत पहिल्या मजल्यावरील बांधकामाचे क्षेत्रफळ अंदाजे ४२.०८ (४५२.९४)	i. रू. १८,९२,०००/- ii. रू. १,८९,२००/- iii. प्रत्यक्ष	२ नोव्हेंबर २०२५ (सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.००)	२ डिसेंबर २०२५ (सायं. ५ पर्यंत)	३ डिसेंबर २०२५ (दु. १२:००) (सोलापूर कार्यालय)
₹८.	कर्जदार/गहाणदार: श्री.देशेड्डी मिल्लनाथ सिद्धप्पा, श्री.देशेड्डी सिद्धप्पा शंकरप्पा आणि श्रीमती देशेड्डी संगिता मिल्लनाथ	रु. २३,१४,२४७/- ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत*	फ्लॅट क्रमांक २०४, दुसरा मजला, रुशी हाइट्स, नवीन सर्व्हें क्रमांक १०६, प्लॉट क्रमांक ४, गाव मजरेवाडी, ता. उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर. कार्पेट एरिया क्षेत्रफळ अंदाजे ५०.९२ चौ.मी. (५४८.०९ चौ.फूट) आणि बिल्टअप क्षेत्रफळ अंदाजे ५८.५६ चौ.मी. (६३०.३३ चौ.फूट)	i. रू. १८,१५,०००/– ii. रू. १,८१,५००/– iii. प्रत्यक्ष	२ नोव्हेंबर २०२५ (सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.००)	२ डिसेंबर २०२५ (सायं. ५ पर्यंत)	३ डिसेंबर २०२५ (सकाळी १२:३०) (सोलापूर कार्यालय)

🗴 प्रदानाच्या आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत उपर्जित झालेले प्रयोज्य असे १८% प्र. व. दराने पुढील व्याज अनुषंगिक परिव्यय, खर्च, आकार इत्यादीसह. एचडीएफसी बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वरील स्थावर मालमत्ता / सुरक्षित मालमत्तेवर कोणतेही भार नाहीत.

विक्रीच्या शर्ती आणि अटी: १) एचडीएफसी बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकान्याच्या माहितीनुसार स्थावर मिळकतींच्या/तारणयुक मत्तांच्या संबंधाती विनिर्दिष्ट केलेल्या स्थाल निम्न स्वाक्षरीकर्त्यांच्या तपशीलवार माहितीनुसार नमूद करण्यात आला आहे. २) तथापि ते सदर तपशीलातील कोणतीही चूक, चुकीचे प्रतिवेदन किंवा वगळलेली माहिती यासाठी एचडीएफसी/प्राधिकृत अधिकारी जबाबदार राहणार नाही. म्हणून निविदाकारांना/ प्रस्तावकारांना/ प्रस्तावकारांना/ संभवनीय खरेदीदारांना विनंती करण्यात् येते की, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हितसंबंधांमध्ये निविदा सादर करण्यापूर्वी वर नमूद केलेल्या स्थावर मिळकतीच्या/तारणयुक्त मत्तांच्या संबंधात वरील बाबतीत आणि अन्य संबद्ध तपशीलाच्या बाबतीत त्याची/त्यांची स्वतःची पूर्ती करावी. ३) सुरक्षित मालमत्तेच्या खरेदीदाराने मालमत्तेच्या खरेदीदाराने मालमत्ते कर / उपकर आणि हस्तांतरण शुल्क, वीज देय थकबाकी, पाणी शुल्काची थकबाकी आणि विकल्या जाणाऱ्या सुरक्षित मालमत्तेच्या संदर्भात ज्ञात आणि अज्ञात इतर शुल्क यांसारखी रक्कम भरण्याची जबाबदारी बोलीदाराची राहील. ४) स्थावर मालमत्ते खरेदी करणाऱ्याने इन्कम टॅक्स ॲक्ट, कलम १९४ आयए अन्वये विक्री करणाऱ्याच्या वतीने, विक्री रक्कम रू. ५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास १% टीडीएस वजा करून सक्षम अधिकाऱ्याकडे भरणे अनेवार्य आहे. ५) सदरहू विक्री काटेकरापणे लिलाव दस्तऐवज, बिहित निविदा प्रपत्र, जाहिरनामा, प्रस्ताव स्वीकारपत्र आणि या जाहिरातीमध्ये विधीसंस्थापित केलेल्या खालील शर्तींच्या आणि अटींच्या अधीन आहे. ६) निविदा दस्तऐवज संबंधित कार्यालयात म्हणजेच 'एचडीएफसी बैंक लि.'च्या खाली नमूद केलेल्या रत्नागिरी कार्यालयात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी, बैंकेटब्रिक्स ॲसेट प्रपत्रे प्राप्त रूथावर मिळकती तारयुक्त मतांच्या पतीसाठी कोणतीही अडचण आल्यास आणि बोणत्याही चौकशीसाठी कृपया श्री. उत्कर्ष देवकर दूरध्वनी क्र. ०२० २५५०५००० यावर संपर्क साधावा ७) निविदा दस्तऐवज स्थावर मिळकतींच्या /तारणयुक्त मत्तांच्या पडताळणीसाठी निश्चित केलेल्या ज्या त्या तारखांना जागेवर सुद्धा उपलब्ध राहतील. ८) मिळकती/तारणयुक्त मालमत्ता पडताळणीसाठी कोणतीही अडचण आल्यास आणि कोणत्याही चौकशीसाठी कृपया श्री. **उत्कर्ष देवकर दूरध्वनी क्र. : ०२० २५५०५०००** यावर संपर्क साधावा. **२०)** निविदाकारांनी प्रस्ताव रकमेचा वर उल्लेख केलेल्या राखीव रकमेएवढी किंवा राखीव **रकमेपेक्षा अधिक असणे अनिवार्य आहे. १२)** मोहोरबंद निविदा त्यासंबंधीची आवश्यक कागद्पत्रे व इ.अ.र. जमा करण्याची शेवटची तारीख **रकाना (एफ)** मध्ये नमूद् केली आहे. १३) अपूर्ण निविदा किंवा निविदेसह अपूर्ण इसारा अनामत रक्कम जोडली असेल किंवा स्काना (एफ) मध्ये नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या निविदा विधिबाह्य निविदा म्हणून विचारात घेतल्या जाणार नाहीत. १४) सशर्त प्रस्तावदेखील विधिबाह्य ठरविले जातील. १५) रकाना (जी) मध्ये नमूद केलेल्या तारखेस आणि वेळेनुसार लिलाव विक्री करण्यात येईल. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थितीत रकाना (जी) मध्ये नमूद केलेल्या तारखेस आणि वेळेनिवदा उघडण्यात येतील. १६) स्थावर मिळकतं/तारणयुक्त मत्ता राखीव रकमेपेक्षा कमी रकमेत विकली जाणार नाही. १७) सदरहू स्थावर मिळकती/ तारणयुक्त मत्ता याची विक्री केल्यानंतर खरेदीदार यांना एचडीएफसी किंवा त्याचे प्राधिकृत अधिकारी यांचेवर कोणत्याही प्रकारचा हक्क/दावा राहणार नाही. १८) प्राधिकृत अधिकान्याच्या स्वेच्छा निर्णयानुसार लिलाव विक्री कोणत्याही कारणासाठी रद्ध केली जाईल आणि भरलेली इसारा अनामत रक्कम परत केली जाईल. आणि यासंदर्भात एचडीएफसी निविदाकारांकडून कोणत्याही प्रकारचा दावा अथवा निवेदन स्वीकार करणार नाही. १९) एचडीएफसीचे प्राधिकृत अधिकारी त्याच्या निर्देशाने, पूर्वसूचनेशिवाय कोणतीही कारणे न दर्शविता उच्चतम आणि/किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा पुढे ढकलण्याचे तसेच विक्रीच्या अटी आणि शर्तींचा कोणताही बदल करण्याचे हक्क राखून ठेवत आहे. २०) एचडीएफसी च्या मान्यतेनुसार सर्वाधिक बोली लावणाऱ्या निविदाकारास तिलाव विक्री बहाल केली जाईल. २१) यशस्वी निविदाकाराची इ.अ.र. स्विकारण्यात येईल व इतर सर्व अयशस्वी निविदाकारांची इ.अ.र. लिलाव विक्री तारखेपासून १० दिवसांच्या आत त्यांना परत करण्यात येईल. जमा झालेल्या इसारा अनामत रकमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज लागू होणार नाही. २२) निविदा दस्तऐवजांसह निविदाकारांनी त्याचा/तिचा फोटो ओळख पुरावा जसे पासपोर्ट/ मतदान ओळखपत्र / रेशनकार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / आयकर विमागाने जारी केलेल्या पॅनकार्डची प्रत आणि निविदाकाराने स्वतः स्वाक्षरी केलेली निवासस्थानाची पुरावा प्रत जोडावी. २३) यशस्वी निविदाकाराने प्रस्ताव रकमेच्या २५% रक्कम (इसारा अनामत रकमेसह) एचडीएफसी बँक लि. ला **त्वरित किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाच्या आत भरणे बंधनकारक आहे. (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ यांच्या कलम ९ (३) अन्वये सुधारित तरतुदीनुसार)** एचडीएफसी ने मान्य केलेल्या प्रस्तावानुसार, सदर रक्कम भरण्यात कसूर केल्या पुस्तीत न भरल्यास (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ यांच्या सुधारित तरतूदीच्या कलम ९(४) अन्वये २५% रक्कम जप्त करण्यात येईल.)

सावधानता टीप : संभाव्य खरेदीदारांना याद्वारे सूचित केले जाते की एचडीएफसी आणि त्याचे प्राधिकृत अधिकारी लिलाव विक्री सूचनेमध्ये नमूद केलेल्या प्त्यावर फक्त एचडीएफसी च्या कार्यालयातून मिळू शकतील.


टीप: लिलाव विक्रीची सूचना १८ ऑक्टोबर, २०२५ रोजी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता, पुणे येथे प्रकाशित झाली आहे. **दिनांक** : १८ ऑक्टोबर, २०२५ विकाण : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर


पुणे कार्यालय : एचडीएफसी बँक ति., ऑफिस नं. ६०१ ते ६०८, सहावा मजला, गोदरेज इटर्निया सी, विंग बी, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे – ४११ ००५. • सांगली कार्यालय : एचडीएफसी बँक ति., २रा मजला, ओम ट्रेडिंग कंपनी, केडब्ल्यूसी कॉलेजसमोर, कॉलेज कॉर्नर, सांगली–४१६ ४१६. सातारा कार्यालय : एचडीएफसी बँक ति.,

अबंजनी प्लॉट नं.२, नवीन राधिका रोड, एक्सिस बँक जवळ, सातारा – ४९५००२. सो**लापूर कार्यालय** : एचडीएफसी लि., पहिला मजला, पटवर्धन कॉम्प्लेक्स, ९५७/२सी, व्ही.आय.पी. रोड, हॉटेल धुवजवळ, रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर, महाराष्ट्र – ४१३ ००१. • नॉदणीकृत कार्यालय : एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोवर परेल (वेस्ट), मुंबई ४०००१३.

स्वाक्षरी / प्राधिकृत अधिकारी

एचडीएफसी बँक लिमिटेड करिता





बँकेकडे गहाण असलेल्या आणि बँकेने ताब्यात घेतलेल्या स्थावर मालमत्तेचा तपशील

ठिकाण : शिवाजीनगर